

जनजाती क्षेत्र उपयोगना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोगना
जुलै, २००६ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात
समाविष्ट करण्यात आलेल्या विविध उपशिर्षाखालील
योजनांतर्गत तरतूदीचे वाटप..

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.४१/का.७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १६ ऑक्टोबर, २००६.

वाचा : १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.४१/का-७,
दि. १ सप्टेंबर, २००६.

शासन निर्णय :- उक्त संदर्भाधिन दिनांक १ सप्टेंबर, २००६ च्या शासन निर्णयान्वये जुलै, २००६ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत झालेल्या योजनांच्या तरतूदी वितरित करण्यात आल्या आहेत. या तरतूदी वितरित करताना बाब क्रमांक २११ च्या तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप करण्यात आले नव्हते. सदर वाटप या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रात दर्शविण्यात येत असून या तरतूदी संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहेत. त्यांनी सदर तरतूदीचे वाटप संबंधितांना तात्काळ करावे.

२. या तरतूदीचे कामनिहाय आदेश या विभागाच्या का.५ मार्फत काढण्यात येत आहेत. सदर तरतूदी संबंधित कामांवरच खर्च होतील याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६१०१७१०३२४८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(**नु. स. पाटील**)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १, मुंबई.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र २, नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/जळगांव/गोंदिया/चंद्रपूर/नंदुरबार/नांदेड/अमरावती/
अहमदनगर/पुणे/यवतमाळ/बुलढाणा/भंडारा/हिंगोली/गडचिरेली/वर्धा/नागपूर.

सार्वजनिक बांधकाम विभाग (अर्थसंकल्प शाखा), मंत्रालय, मुंबई-३२.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे/नाशिक/धुळे/जळगांव/नागपूर/चंद्रपूर/यवतमाळ/नांदेड/
अहमदनगर/पुणे/अकोला.

अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई.

कार्यासन आदिवासी (कार्यासन-२/६/५), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का-७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

(शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक बीयुडी-२००६/प्र.क्र.४१/का.७, दिनांक १६ ऑक्टोबर, २००६ चे विवरणपत्र)

शिर्ष :- मार्ग व पूल योजनेचे नांव :- जिल्हा व इतर मार्ग (चालू कामांना अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देणे). (रुपये हजारात)		मागणी क्रमांक - टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-मार्ग व पूल भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०४-जिल्हा व इतर मार्ग (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (५०५४ ०४०२)		
जिल्हाचे नांव	सन २००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	सन २००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
ठाणे	३७५३०	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई	केवळ बांधकामावरील खर्च
रायगड	५७८३			
नाशिक	३२७९८			
धुळे	१५०९४			
नंदुरबार	४०४७२			
जळगांव	१३६३			
अहमदनगर	७१५०			
पुणे	१६४६९			
बुलढाणा	६२१७			
अमरावती	११४३०			
यवतमाळ	५७५६			
नागपूर	३०२६७			
वर्धा	१०३८			
भंडारा	१७४८			
गोंदिया	७९५०			
चंद्रपूर	१९६९३			
गडचिरोली	८७३६			
हिंगोली	१२९१			
नांदेड	१००८३			
एकूण	२६०८६८			

(शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक बीयुडी-२००६/प्र.क्र.४१/का.७, दिनांक १६ ऑक्टोबर, २००६ चे विवरणपत्र)

शिर्ष :- मार्ग व पूल योजनेचे नांव :- किमान गरजा कार्यक्रम (चालू कामांना अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देणे) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक - टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-मार्ग व पूल भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१०-किमान गरजा कार्यक्रम (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (५०५४ ०४६५)		
जिल्हाचे नांव	सन २००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	सन २००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
ठाणे	३३१३७	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई	केवळ बांधकामावरील खर्च
रायगड	३११४			
नाशिक	४४०४३			
धुळे	८३४९			
नंदुरबार	१४३८२			
अहमदनगर	१६०४			
पुणे	१००२७			
अमरावती	१५०९५			
यवतमाळ	८०७०			
नागपूर	८४७२			
भंडारा	४४३५			
चंद्रपूर	३३११			
गडचिरोली	१११५३			
नांदेड	८७२०			
एकूण	१७३९१२			